

Date: 06th November, 2025

To, The Listing Department NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD Exchange Plaza, C-1, Block G. Bandra Kurla Complex Bandra-East, Mumbai-400051

Scrip Name: **DURLAX** 

Respected Sir/Madam,

Sub: <u>Public Announcement by newspaper advertisement about notice of Extra Ordinary General Meeting (EGM),</u> <u>Intimation of E-voting, and other related information</u>

Pursuant to Regulations 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, we hereby enclose copies of Newspaper Advertisement published in the Business Standard & Mumbai Lakshdeep (English and Marathi) editions, regarding dispatch of Notice of EGM, intimation of e-voting, and other related information.

Kindly take the same on your records

Thanking you,

For Durlax Top Surface Limited

KOMAL UPENDRA BIRLA Company Secretary and Compliance Officer











**DEMAND NOTICE** 

A notice is hereby given that the following borrower/s MS. SAPNA CHANDRAPRAKASH GUNDECHA & MR. RAHUL BABULAL JAIN Resi. Fla CHANDRAPRAKASH GUNDECHA & MR. RAHUL BABULAL JAIN Resi. Flat No. 1005, 10th Floor, Building No. 4/A, Dheeraj Dreams Apartments, L.B.S. Road, A.P.L. Mill Compound, Bhandup (West), Mumbai-400078. MS. SAPNA CHANDRAPRAKASH GUNDECHA, Employer Add.: VENTURE CATALYSTS ACCELERATOR LLP 203-206, Mittal Commercial, Off Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059. Home Loan A/c No. 41775909553 have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA) on 21.10.2025. The notices were issued to them on 27.10.2025 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice.

Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unserved, they are hereby informed by way of this public notice. Amount Outstanding: Rs. 30,15,196.00/- (Rupees Thirty Lacs Fifteen Thousand One Hundred Ninety Six Only) as on 27.10.2025 with further interest and incidental expenses, costs, etc.

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of

Entorcement or Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 o the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of Immovable properties
Flat No. 1604, 16th Floor, Building No. CL 05-11, adm. 570 Sq.Ft. Carpet Area
+ 45 Sq.Ft. Utility area + 1 Car Parking Space, Tower-11, My City Phase-II,
Cluster 5 - Part 3, Diva Manpada Road, Off. Kalyan Shilphata Road, VillageUsarghar, Dombivali (East), Thane - 421201.
Date: 31/10/2025 Place: HLC Sion, Mumbai Authorised Officer, State Bank of India

## AnandRathi

# NOTICE

Fraudulent Use of Anand Rathi Name for Fake Stock Market Group

It has come to the notice of Anand Rathi Share & Stock Brokers Ltd. (ARSSBL) that certair unknown persons/entities are misusing the name, logo, forged SEBI certificates, and the identity of our senior management/CEO and employees to illegally solicit investments from the public. These fraudsters are contacting investors through emails, messages, and social media platforms, falsely posing as our officials and offering guaranteed returns, which is strictly prohibited under SEBI regulations.

The impersonators are using telegram group called "X24 Wealth for Change" and fake application name "Anand Rathi Trade Maitri" (https://anad-rathi.top) Public Caution:

- · ARSSBL and its group companies have no connection whatsoever with such persons
- As per SEBI regulations, no intermediary is permitted to offer assured or guaranteed returns Investors are strongly advised not to remit any funds to any account or individual without proper verification.

ARSSBL reiterates that it does not offer fixed or guaranteed returns via WhatsApp, Telegram, o any similar platforms. Any such communication is false, deceptive, and fraudulent.

For official communication and information, please visit only our official website Any person dealing with such fraudulent entities does so entirely at their own risk. ARSSBL of

its group companies shall not be responsible or liable for any loss, damage, or conseq arising therefrom.

Anand Rathi Share and Stock Brokers Ltd. Date: 01/11/2025

# केनरा बैंक Canara Bank 📣

CANARA BANK, MUMBAI VIKHROLI WEST (0117) BRANCH

REF: CB8358/BRO117/13-2/273/2025/ATJ

.M/S HARE KRISHNA MOTORS (BORROWER)

DATE: 27.10.2025

ADDRESS: SHOP NO. 4, GROUND FLOOR, A WING, MAYFAIR SONATA GREENS CO. OP. HOUSING SOCIETY LTD, GODREJ HIRANDANI LINK ROAD, VIKHROLI (WEST) MUMBAI:

2. Mr. YOGESH MANICKCHAND MISHRA (PROPRIETOR) ADDRESS: 126 SANKALP SOCIETY, ANANDGADH PARKSITE, VIKHROLI WEST MUMBAI 400079

NOVICE (MICHAEL) WAREN MISHRA (MORTGAGOR) ADDRESS: 126 SANKALP SOCIETY, ANANDGADH PARKSITE, VIKHROLI WEST MUMBAI 400079

Subject: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST

The undersigned being the authorized Officer of Canara bank, Mumbai Vikhroli West (0117) branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under. That M/S HARE KRISHNA MOTORS (BORROWER), Mr. YOGESH MANICKCHAND MISHRA (PROPRIETOR) & Mrs. MANJU YOGESH MISHRA (MORTGAGOR) (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed credit facility! facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor.
While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.
That, M/S HARE KRISHNA MOTORS (BORROWER), Mr. YOGESH MANICKCHAND MISHRA (PROPRIETOR) & Mrs. MANJU YOGESH MISHRA (MORTGAGOR) have guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of Rs. 54,75,000-(RUPEES FIFTY FOUR LAKHS SEVENTY FIVE THOUSAND ONLY) with interest thereon. The undersigned being the authorized Officer of Canara bank, **Mumbai Vikhroli West (0117)** 

FIFTY FOUR LAKHS SEVENTY FIVE THOUSAND ONLY) with interest thereo

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder. secured assets which are detailed in Schedule'B hereunder. However, from 30/09/2025, the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to LIABILITY RS.55,84,32.575 (RUPEES FIFTY FIVE LAKHS EIGHTY FOUR THOUSAND THREE HUNDRED TWENTY FIVE AND SEVENTY FIVE PAISE ONLY) -the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Gurantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facility having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the diens as Non-Performing Asset (NPA) as on 23/10/2025 in accordance with the directives/duideliens

as **Non-Performing Asset (NPA) as on 23/10/2025** in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. as Non-Performing Asset (NPA) as on 23/10/2025 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you arere also liable to pay future interest at the rate of 12.50% (10.50% +2% penal interest) Per Annum for Account no. 0117261100030 together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

creditor in recovering its dues.

The security interest on the secured assets is duly registered with CERSAI with CERSAI ID-40004871794 and CERSAI Registration date-31.12.2015.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of LIABILITY RS. 55,84,325.75 ( RUPEES FIFTY FIVE LAKHS EIGHTY FOUR THOUSAND THREE HUNDRED TWENTY FIVE AND SEVENTY FIVE PAISE ONLY) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec. 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under subsection (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:

13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;

a) Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;

y way of lease, assignment or sale for realizing the secured asset; ) Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only

where the substantial part of the business of the borrower is held as security for the debt; Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the corrower which is relatable to the security for the debt:

And under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available redeem the secured as

to redeem the secured assets.

You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

of remoties which the secured creditor may have including future definance for the sound load due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. case of no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and

consequence.
Thanking You.
Yours Faithfully,
AUTHORISED OFFICER

SL NO.

SCHEDULE A					
	[DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]				
<b>SERIAL</b>	LOAN A/C.	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF	AMOUNT	
NO.	NUMBER		SANCTION		
1	0117261100030	OVERDRAFT	21.03.2025	RS. 54,75,000/-	
TOTAL				RS. 54,75,000/-	

SCHEDULE B [DETAILS OF SECURITY ASSETS] MOVABLE/IMMOVABLE NAME OF THE TITLE HOLDER SL. NO. Shop No. 4. Ground Floor, A Wing, Mayfair Sonata Mr. YOGESH MANIKCHAND

Greens Co. Op. Housing Society Ltd, Situated At Godrej Hirandani Link Road, vikhroli (west) Mumbai: MISHRA AND Mrs. MANJU YOGESH MISHRA Admeasuring About 7.87 Sq. Mtrs. Carpet Area Equivalent To 84.81 Sq. Ft. Carpet Area Bearing Cts No. 2a/2, In The Village - Ghaткopar, Taluka Kurla, In

The Registration Sub District Of Mumbai Subrba District, Mumbai Belonging To Mr.Yogesl Manikchand Mishra And Mrs. Manju Yogesh Mishra SCHEDULE C

[DETAILS OF LIABILITY AS ON DATE] RATE OF LOAN A/C. NATURE OF LIABILITY WITH INTEREST AS ON DATE NUMBER LOAN/LIMIT INTEREST RS. 55,84,325.75

RS. 55,84,325.75

# NOTICE

Notice is hereby given that the Certificate for the under mentioned Equity Shares f the Company have been lost / misplaced and the holder / purchaser of the said quity Shares have applied to the Company to issue duplicate Share ertificate Any person who has a claim in respect of the said Shares should lodg he same with the Company at its Registered Office within 21 days from this dat else the Company will proceed to issue duplicate certificate to the aforesa applicant without any further intimation.

Distincive Nos Name of Shareholder Certificate N From Shares SURESHBHAI AMBALAL PATEL | 1000 | 1948641 - 1949640 0259586

Name of Shareholder: SURESHBHAI AMBALAL PATEL Dated: 1/11/2025

Name and Registered Office address of Company LLOYDS METALS AND ENERGY LTD. A-2, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai-400013

SPECIAL RECOVERY AND SALES OFFCER. Attached to The Mumbai District Co-Op. Housing Federation Ltd. 9, Bell Building, 2nd Floor, Opp. Laxmi Building, Sir. P. M. Road, Fort, Mumbai - 400001 Tel. No. 22-22660068/22-22840134/8419988279

# POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY (See sub Rule[11(d-1)] of Rule 107 of M.C.S. Rules 1961)

Whereas the undersigned being the Special Recovery and Sales Office Attached to Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. Mumbai in exercise of power conferred by District Deputy Registrar Co-operative societies Mumbai (1) Under Section 156 (1) of Maharashtra Co-Op Societies Act 1960, with Maharashtra Co-op. Societies Rule 107 of M.C.S Rules 1961 Issued Demand Notices Ref No. MDCHF/SRO/File No. 144/1230/2022 on dated 15/10/2022 calling upon to Defaulter Smt. Shraddha Vinod Singh to pay the dues amount mentioned in the Demand Notice being Rs.9.74.103/ (Rupees Nine Lakh Seventy Four Thousand One Hundred & Three Only) along with 21% rate of interest thereon within 15 Days from the date of receipt of the said notice and the defaulter having failed to pay the dues, the undersigned has issued a notice for Symbolic attachment date 28/11/2023 and the property described herein below.

The Defaulter having failed to pay the amount notice is hereby given to the defaulters and the Public in general that the undersigned has taker possession of the property described herein below in exercise of powe conferred on him under rule 107 [(11d-1)] of the Maharashtra Co-Op Societies Rules 1961.

The defaulters in particular and the public in General is hereby cautioned not to deal with property and any dealing with the property will be subjected to the charge of Sagar Park Co-Op. Housing Society Ltd., 29, Gavdei, Amrut Nagar, L.B.S. Marg, Ghatkopar (West) Mumbai - 400086 for an amount of Rs.7,72,548/- (Rupees Seven Lakh Seventy Two Thousand Five Hundred & Forty Eighty Only) along with interest 21% p.a. thereon.

**Description of the Immoveable Property.** Shop No. 03, Ground Floor, Sagar park Co-Op. Housing Society Ltd., 29, Gavdevi, Amrut Nagar, L.B.S. Marg, Ghatkopar (West) Mumbai - 400086

on this 01st day of November 2025. Place Mumbai

Shri. Shankar Y. Parab **Special Recovery & Sales Office** The Mumbai District Co-op. Hsg. Federation Ltd.

Sd/

# PUBLIC NOTICE

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government, Regional Director, Western Region, Mumbai In the matter of sub-section (4) of Section 13 of

the Companies Act, 2013 and Clause (a) of sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of GMR Logistics Park Private Limited (formerly known as ESR GMR Logistics Park Private Limited) (CIN: U70109MH2018PTC390921), having its registered office at Unit No. 803, 8th Floor, Parinee Crescenzo, Plot Nos. C 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051, Maharashtra, India. .... the Petitioner/the Applicant Company ("the Company")

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the 7th Annual General Meeting held on August 20, 2025 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Telangana".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing Investor Complaint Form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region at the address: Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, India, days of the date of pub copy to the applicant Company at its Registered Office address as mentioned below:

Registered Office: Unit No. 803, 8th Floor, Parinee Crescenzo, Plot Nos. C 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051, Maharashtra, India.

GMR Logistics Park Private Limited (Formerly known as ESR GMR Logistics Park Private Limited)

Date: 01/11/2025 Place: Mumbai

Ashish Sharma (Company Secretary) M. No. A54664

GLPPL/1/PREM ASSOCIATE

10. Address of Bid

PR 364970 Mines and Geology(25-26)D

ead as under:

Sr No. Description

Document Download Start & End Date

Date of Technical Bid opening, Evaluation

of Technical Bid followed by Opening of Financial Bid.

Bid submission End Date

No.PW-ED-\_-AB-Tender/2025-26-

Publishing of RFP/ Tender on website

ast date for receiving queries

Method of Selection (QCBS)

Earnest Money Deposit (EMD)

Mode of submission of Tende

Response to queries

inancial Bid Opening

Cost of Tende

Contact Details

13

Period of downloading and Submission of ter

Technical Proposal Opening
Presentation on approach & Methodology

Website for downloading Tender Documents and Submitting Proposals

Other terms and conditions remain unchanged

submission

# DURLAX DURLAX TOP SURFACE LIMITED

CIN No. L74999MH2010PLC202712 UNIT NO 1601 16TH FLOOR SYNERGY BUSINESS PARK PREMISES COOP SOCIETY LTD, BHD VIRWANI INDUSTRIAL ESTATE SAHAKARWADI OFF VISHWESHWAR NAGAR ROAD, Goregaon East, Mumbai, Goregaon East, Maharashtra, India, 400063 Website: www.durlay.com.Email: info@durlayindia.com.Contact: 022-61560000

CONFERENCE, E-VOTING, RECORD DATE AND OTHER INFORMATION NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the members of DURLAX TOP SURFACE LIMITED (Company) will be held on Monday, the 24th day of

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO

November, 2025 at 12:30 PM, (IST), Pursuant to circular no. 10/2022 dated December 28, 2022 in furtherance of its earlier circular no. 02/2021 dated January 13, 2021 read together with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, May 5, 2022 and September 22, 2025 (collectively referred to as "MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, the EGM is being held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility being provided by National Securities Depositories Limited (NSDL), to transact the business set out in the notice of EGM. The instructions for joining at the EGM electronically is provided in the Notice of EGM

Pursuant to the MCA Circulars mentioned above and SEBI Circular SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, read with Circular SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020, 79 dated May 12, 2020; members may kindly note that the EGM Notice with explanatory statement is being sent electronically, only to such members whose E-mail Id i registered with the Company's Registrar / Depository Participant (DP). Those members who have not registered their E mail Id may kindly register with their DP or RTA Bigshare Services https://www.bigshareonline.com/

Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 18th November, 2025 to Monday, 24th November, 2025 (both days inclusive) for the purpose of the EGM.

. The Company will provide its Members, facility of remote e-voting, through electronic voting services provided by NSDL for casting votes on all the business items as set out in the Notice of EGM. Members holding shares and recorded in register of members o n the register of beneficial owners maintained by depositories as on the cut off date i.e. Monday, November 17, 2025, shall be entitled to e-voting. The remote e-voting shall commence on Friday, November 21, 2025 at 09.00 a.m. (IST) and end on Sunday, November 23, 2025 at 05.00 p.m. (IST). The e-voting will be disabled thereafter. Any person who acquires shares of the Company and becomes member after dispatch o the EGM Notice and holding shares as on cutoff date may obtain the user ID and password by sending request to evoting@nsdl.co.in. or if already registered with NSDL for e voting then existing user ID and password can be used for casting vote.

Facility for e voting will also be provided at the EGM to only those members who attended the EGM through VC/OAVM and have not cast their vote. The notice of the EGM with Explanatory Statement is also available at the website of the Company https:// durlax.com/investor/ under Meetings section, at the website of Stock Exchange www.nseindia.com and at the website of NSDL at www.evoting.nsdl.com. In case of any queries relating to e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for' Shareholders available at the downloa section of <u>www.evoting.nsdl.com</u> or call on toll free no.: 1800 1020 990 and 18002244 30 or send a request to NSDL at evoting@nsdl.co.in.

Place: Mumbai

Date: 01st November, 2025

For Durlax Top Surface Limited Komal Birla

**Company Secretary** 

**DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE** Unit no 307 to 310, 3rd floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune - 411005

Case No : OA/668/2024

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with subrule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.: 12286

STATE BANK OF INDIA VS SUHAIL RAFIQ KHOT

(1) Suhail Rafiq Khot, D/W/S/O-Rafiq Khot, 112, Hamdulay Chawl, 1st Floor, Shiyajinagar, Taluka Khed Ratnagiri, Maharashtra- 415709. (2) Rafiq Adam Khot, R/at-112, Hamdulay Chawl, 1st Floor, Shivajinagar aluka - Khed, Ratnagiri, Maharashtra -415709

SUMMONS

WHEREAS, OA/668/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar on **07/10/2025**.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act. (OA) filed against you for recovery of debts of Rs. 30,34,598/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants

are directed as under :-

(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original

iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;

) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets

to the applicant and to appear before Registrar on 16.01.2026 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 15.10.2025 Signature of the Officer Authorised to issue summons

ou are also directed to file the written statement with a copy thereof furnished

(Seal) Registrar Debts Recovery Tribunal, Pune

Department of Mines & Geology Directorate of Geology, Government of Jharkhand Short Tender Notice-03/2025-26

No.	Particulars	Information
1.	Name ofwork	Undertaking Photography and Videography of the unique Geological, Mineral, Mining and related features of the Jharkhand State for the creation of a high-quality visual archive and an informative documentary film of Mines and Geology, Government of Jharkhand.
2.	Contact Person	Director, Geology; Directorate of Geology, Department
	and Address for	of Mines & Geology, Government of Jharkhand;
	Communication	Engineers' Hostel No-2, 2nd Floor, Dhurwa, Ranchi-
		834004; E-mail id: dir-geology@jharkhandmail.gov.in
3.	Cost of Tender	The Tender document can be downloaded from
	Documents	www.jharkhand.gov.in upon payment of the cost (non-
		<b>refundable</b> ) of TenderDocument of <b>Rs. 5000.00 (Five Thousand)</b> only.The tender document feewill be
		submitted online through official website
		www.jharkhandminerals.gov.in-Other & Services -e
		Payment Payment office (Directorate of Geology)
		Head of Payment (Cost of Tender Document)
		Description → Type of Depositor (Other) → District
		Name (Directorate of Geology) → DDO Code
		(PRJOTH002).
4.	Validity of the	01 (One) year from the date of issue of the Work Order.
	Rate/Proposal	
	Offered by the	
_	Tenderers	03/2025 25 1 1 21 10 2025
5.	Tender reference	03/2025-26, dated: 31.10.2025
	number along with its	
	publication date	
6.	Last date of	14.11.2025 till 01:00 PM
•	submission of	1 11112320 1111 1111
	Bids/Tender	
7.	Bid/Tender	14.11.2025 up to 03:30 PM.
	opening date	
8.	Period of issue of	
	Tender document	
9.	Mode of Bid	The bid must be submitted through the Speed
	submission	post/Registered post/by hand in a sealed envelope
		clearly mentioning the tender reference number and the
		subject matter on the sealed envelope.

Directorate of Geology, Engineers' Hostel No-2, 2nd Floor, Dhurwa, Ranchi, Jharkhand, PIN-834004 Sd/ Director, Geology Directorate of Geology, Department of Mines & Geology, Government of Jharkhand

HIMACHAL PRADESH PUBLIC WORKS DEPARTMENT

Office of the Executive Engineer, Electrical Division No.I, HPPWD, Shimla-9

Web.www.hppwd.gov.in. E-mail: ee-eled1-hp@nic.in Phone/Fax No.0177- 2621398.

New Key dates

03-11-2025 5.00 PM

11-11.2025 11.00 AM

03-11-2025 5.00 PM 10-11-2025 5.00 PM

**CORRIGENDUM** 

e-Procurement tender Notice invited vide this office letter No.PW-ED-AB-Tender/2025-26-3690-95 dated 29.10.2025 which is scheduled to be submitted this 13-11-2025 at 05.00 PM and opened on 21-11-2025 at

1.00 A.M. The revised dates for tender are extended due to Administrative reason and new key dates shall be

**Government of Jharkhand** 

Directorate of Industries 3rd Floor, Nepal House, Doranda, Ranchi-834002

SHORT TERM TENDER NOTICE

NIT No. 2078 Dated 31.10.2025

RFP for Selection of an Event Management Agency for the Visit of High-Level delegation from Jharkhand

in the International Apparel & Textile Fair, Dubai

Tenders are invited by Director of Industries, Government of Jharkhand to facilitate the upcoming international visit of the High
Level Delegation of Jharkhand to Dubai for Promotion & Exposure activities during the International Apparel & Textile Fair (IATF
-2025 scheduled from 17th - 19th Nov 2025 at Dubai World trade Centre, Dubai, UAE.

Information Sheet

October 31, 2025

November 1, 2025

November 2, 2025

To be notified

Start date: October 31, 2025, to End date: November 5, 2025,

November 6, 2025, 11.30 AM

https://www.jharkhand.gov.in/industries

November 7, 2025, 3.00 PM

Details

JANAKALYAN SAHAKARI BANK LTD. Regd.Office.140, Vivek Darshan, Sindhi Society, Chembur,

Mumbai 400 071.

#### POSSESSION NOTICE

Whereas

The undersigned being the Authorised Officer of The Janakalyan Sahakar Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (second) Ordinance, 2002 (Ord. 3 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 08.07.2022 calling upon the borrower M/s. Hindustan Carbon Industries and their Guarantors to repay the amount mentioned in the notice being Rs. 30,55,167.00 (Rs. Thirty Lacs Fifty Five Thousand One Hundred Sixty Seven Only) within 60 days from the date of receipt o the said notice.

The borrowers having failed to repay the above said amount. Notice is hereby given to the borrowers, guarantors and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) or the said Ordinance read with rule 8 of the said Rule on 30.10.2025.

### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES**

Industrial Gala Building no.3, Gala No.3 and 11, Kanchan Industrial Estate, Somnath Road, Behind National House, Dabel, and Daman 396210

The borrowers, guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the above mentioned property and any dealing with the property will be subject to the charge of the JANAKALYAN SAHAKARI BANK LTD. for an aggregate amount Rs.30,55,167.00 as or 30.06.2022 and interest thereon as mentioned in the demand notice

Place: Mumbai Date: 01.11.2025 FOR JANAKALYAN SAHAKARI BANK LTD

Sd/-M. R. RAJAK **Authorised Officer** 

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that, Mrs. Indu Yeshwant Bellare, the sole owner in respect of Flat No. B-24 on the 4th floor of

the building known as 'Prajakta Co-operative Housing Society Ltd., situated at, Bamanwada, in Sahar Village, Vile Parle (E), Mumbai 400 099, died on **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocates are investigating 28-10-2012 and Mr. Ashwinkuma Yeshwant Bellare her only legal heir's name has been transmitted on the Share the title of Sai Shreeji Co-operative Housing Society Ltd., (hereinafter referred to as "said property") having their office at Plot No. 114 CTS No. 833 (part) (New CTS No Certificate in the records of the society We hereby invite claims or objections 333/A/1/22), Ambivali village, Model Town, J.F. Road, Four Bunglow, Andheri (West), Mumba from the heir or heirs or other claimant o claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of 400 053 in respect of the property more particularly described in the SCHEDULE the deceased members in the capital property of the society within a period of 14 (fourteen) days from the publication of All persons having or claiming any right, title claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for transfer of shares and interest of the

of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed trust, bequest possession, assignment of encumbrance of whatsoever nature above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the addres mentioned below of any such claim accompanied with all necessary and of the society in such manner as is provided under the bye laws of the supporting documents within 14 (Fourteen days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been Dated on this 01st day of November 2025 a waived off and the undersigned shall proceed to issue a title certificate in respect of the same SCHEDULE OF THE PROPERTY OFFICE NO.2, GROUND FLOOF SHANTI NIWAS CHS LTD. PATEL STATE

ALL THAT pieces and parcels of land bearing Plot No. 114 admeasuring 840.50 sq. mtrs corresponding to CTS No. 833(part) (New CTS No. 833/A/1/22) of Village Ambivali Taluka Andheri in the Registration District and District of Mumbai Suburban along with the building known as "Sai Shreeji" consisting ground plus four floors constructed thereor situated at Model Town, Four Bungalow Andheri (West), Mumbai - 400 053. Date: 01.11.2025, Place: Mumbai Sd/-, Ms. Devanshi Joshi Mr. Milind Nar

Unit No. 1C, Opp. Gulmohar CHS Ltd. Aarey Road, Sitaram Patkar Marg Goregaon (W), Mumbai – 400 104 Email Id: devanshijagad@gmail.com Mob: +91 9769063073

Email Id: milindnarglc@gmail.com Mob: +91 8080651995

# **PUBLIC NOTICE**

C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101

LEGAL REMEDIES

ADVOCATES, HIGH COURT

Notice is hereby given that, the Original Agreement dated 27th day of March 1988 made and executed by and between M/s made and executed by and between M/s National Building Corporation and M/s Meridian Builders Pvt. Ltd., along with the Original Registration receipt pertaining to Flat No. 1301 in C wing AND Original Agreement dated 25th day of March 1988 made and executed by and between M/s National Building Corporation and M/s Pacemaker Investment & Trading Company Pvt. Ltd., along with the Original Registration receipt pertaining to Flat No. Registration receipt pertaining to Flat No. 1302 in C wing of the Building named as Sanjeev Enclave Co-operative Housing Society Ltd., constructed on Plot No. 10 and situated at, 7 Bungalows, J. P. Road Versova, Andheri West, Mumbai 400 061 Taluka Andheri and in the registration district of Mumbai & Mumbai Suburban, is lost/misplaced and the same is not in the possession of the present owners Mr. Sandeep Rathi & Mr. Sheo Das Rathi and Mrs. Krishnadevi Rathi & Mr. Pradeen Rathi. Any other person/s having any clair whatsoever in, to or on the abovesaid document/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 (fifteen) days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be

Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, PATEL STATE

deemed to have been waived without any

Dated on this 01st day of November 2025 at

reference to such claim.

### PUBLIC NOTICE INVITING CLAIM

C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 101

member of Riddhi Siddhi Co-Operative Housing Society Ltd (read.) RN ward Dahisar (East), Mumbai Taluka. Borivali M.S.D. holding Flat no., A/202 on 2nd Floor the building of the Riddhi -Siddhi Society, situated at Saptarashi Sankul, Ovaripada, Dahisar (East), Mumbai 400068, and holding 10 fully paid shares bearing certificate no. 24 distinctive no's from 116 to 120 and from no's 346 to 350 both inclusive - issued by Society, died at Dahisar Mumbai on 10/06/2025 without making any nomination.

The society hereby invites claims of objections from the heir/s claimant/s or objector/s to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of society WITHIN A PERIOD OF 15 DAYS from the publication of this notice.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society.

The claims/objections if received by society shall be dealt with in the manner provided under bye laws. Copy of byelaws is available for inspection

on demand during notice period. For and on behalf of Riddhi Siddhi

Co-operative Housing Society Ltd. Secretary Email id:kerkaravinash@vahoo.com Mobile No.9819102316

Place: Dahisar Mumbai 400068 Date: 01-11-2025

Website: https://www.jharkhand.gov.in/industries Email: jhrdoi@nic.in Director Industries
Directorate of Industries PR 364994 Industries (25-26)

INR 10,000/- (offline mode through DD) (non refundable), Payable to Director Industries, Jharkhand, Ranchi INR 1,00,000/- (Rupees One Lakh only to be deposited offline mode through DD. Payable to Director Industries, Jharkhand, Ranchi

Offline Submission of both Technical & Financial Proposals
Hard Copy -Only Technical Proposal to be submitted compulsoril
in the office of Director, industries (as per below mentioned address
rd Floor, Room No. 316, Directorate of Industries, Nepal House,
Doranda, Ranchi, Jharkhand 834002

Director, Directorate of Industries, Nepal House, Doranda, Ranchi, Jharkhand 834002

**Executive Enginee** Electrical Division No-1 Shree - Arvind Janardhan Mahadik H.P.PWD.Shimla-171009

# सोलापुरातही झाला होता

# आरोप

सोलापूर, दि. ३१: फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला

पीएसआय गोपाळ बदनेवर सोलापुरातही एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले होते. याबाबत पोलीस आयुक्तालयात बदनेची चौकशी झाली; मात्र पुढे काहीच झाले नाही. बदने हा सोलापूर शहर पोलीस दलात भरती झाला असून, दहा वर्षे त्याने सोलापुरात अंमलदार पदाची सेवा बजावली आहे. बदने याच्यावर आत्महत्या केलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर तो पोलिसांना शरण आला. त्यानंतर बदने याच्या कारकिर्दीची चर्चा राज्यभर सुरू झाली. शहर वाहतूक शाखेत काम करताना त्याच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. याबाबत पोलीस आयुक्तालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या महिलेने अर्ज करीत बदने याच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्या अर्जाचा तपास एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर सोपविण्यात आला; परंतु नंतर तक्रार दिलेल्या महिलेनेच केस माघारी घेतल्याची माहिती

दिली.

# जाहिर सूचना

रेसिडेन्शियल युनिट, फ्लॅट क्रमांक २००१, क्षेत्रफळ ६७५ चौरस फूट कार्पेट, २० वा मजला, ए विंग, पूष्प विनोद २ इमारत (पुष्प-विनोद २ सीएचएसएत यांच्या नावाने नोंदणींकृत), एसव्ही रोड, बोरिवली (पश्चिम). मंबई-४०० osə (येथे वर्णन केलेल्य अनुसूचीमध्ये अधिक स्पष्टपणे नमूद केलेले) चे संयुक्त मालक आहेत. शीमती कांताबेन जे जगदा यांचे ११.१२.२०२४ रोजी निधन झाले आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व स्थावर मालमत्ता थी हार्दिक बी. जगदा (त्यांचा नातू) यांच्या नावे 0३.०७.२०१२ रोजीच्या नोंदणीकृत मृत्युपत्राद्धारे वारसा म्हणून दिली आहे ज्यामध्ये सदर निवासी युनिटचा समावेश आहे. शी हार्दिक बी. जगदा ु यांनी ०६.१०.२०२५ रोजीच्या पत्राद्धारे सोसायटील विनंती केली आहे की, शीमती कांताबेन जे. जगदा यांचे नाव सोसायटीच्या रेकॉर्डमधून (म्हणजेच शेअर सर्टिफिकेट) वगळावे आणि अशा नोंदणीकृत मृत्युपत्राच्या आधारे शी. हार्दिक बी. जगदा यांचे नाव सदर निवासी युनिटचे एकमेव मालक म्हणून ठेवावे. स्वर्गीय कांताबेन जे जगदा यांच्या कायदेशीर वारसांना सदर निवासी युनिटच्या संदर्भात कोणताही हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध, ढावा, विक्री, हस्तांतरण नियुक्ती, ताबा, वारसाहक्क, अतिक्रमण किंव अन्यथा कोणत्याही स्वरूपाचा कोणताही हक --मागणी असल्यास, त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आंत कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरूपात ते कळवावे

तपशील (सदर निवासी यूनिट) निवासी युनिट फ्लॅट क्रमांक २००१, क्षेत्रफळ ६७५ चौरस फूट कार्पेट, २० वा मजला, ए विंग, पुष्प विनोद - २ इमारत (पुष्प विनोद - २ सीएचएसए यांच्या नावाने नोंदणीकृत), एस व्ही रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ चा सर्व भाग व खंड

पुष्प-विनोद २ सीएचएसएल पत्ताः एस व्ही रोड, बोरिवली (पश्चिम) मुंबई - ४०००९२ ढरध्वनी कमांक: श्री. गौरव (सचिव) - ९८१९४ २२९६ दिनांक: 0१-११-२०२५

मानद सचिव / अध्यक्ष

#### TENDER NOTICE

Tenders are invited for the Proposed Repairs, Roof waterproofing, Renovation & Internal External Painting works of Our Lady of Sea Church, Uttan, Bhayandar (West), Thane - 401106 from reputed contractors having similar experience of works.

Tender will be available between 01/11/2025 to 08/11/2025 from the office of the PMC (during office hrs. 10 am to 5 pm). Cost of Tender Rs. 4,500/- in cash, Nonrefundable. Last date of submission is 08/11/2025 up to 6.00 p.m. in the office of the PMC EMD Rs. 50,000/- by Pay Order / DD. Owner reserves right to accept, reject any or all tenders in full or in parts without assigning any reasons thereof.

Rathod Harish K. (PMC), B/ 108, Raj Sunderam, Shiv Vallabh Rd., Ashokvan, Dahisar (E). Tel: 85913 37521

# जाहीर सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती इंद यशवंत **बेल्लारे** या फ्लॅट क्र.बी-२४, ४था मजला, प्राजक्ता को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत सहार गावातील बामणवाडा, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००९९ येथील जागेच्या संपुर्ण मालक आहेत, यां २८.१०.२०१२ रोजी निधन झाले आणि श्री **अश्विनकुमार यशवंत बेल्लारे** यांचे एकमेव कायदेशी वारसदारांचे नाव सोसायटीच्या नोंदीमधील भाग माणपत्रावर पाठवण्यात आले आहे.

आम्ही याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्याम वाग्म किंवा अन्य टावेटागी/आक्षेप घेणारे च्याकदन काही टावे किंवा आक्षेप स्चनेच्या प्रसिध्दीपास्न १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत नभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासात ऱ्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अर्शी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गान

त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. आज दिनांकीत ०१ नोव्हेंबर, २०२५. मंबई

लिगल रेमेडिय वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला. शांती निवास कोहौसोलि.. पटेल इस्टेट. सी.पी. रोड कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

केंद्र सरकार, कंपनी निबंधक, मुंबई (महाराष्ट्र) यांच्यासमीर मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या कलम १३ च्या उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व भागीदारी नियम २००९ च्या नियम १७ च्या बाबतीत

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या कलम १३ (३) आणि घुरबो ट्रॅव्हल्स एलएलपी, नोंदणीकृत कार्यालय : १००४, मेपल टॉवर्स सीएचएस, कॅप्टन सुरेश सावंत मार्ग, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, भारत, S00305 .

सर्वसाधारण जनतेला सचना ढेण्यात येत आहे की. एलएलपी त्यांचे नोंढणीकत कार्यालय महाराष्ट्र राज्यातन गोवा राज्यात बढलण्याची परवानगी मागत आहे. एलएलपीच्या नोंढणीकत कार्यालयातील प्रस्तावित बढलामळे ज्या व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती या मचनेचे प्रकाशन झाल्यापामन २१ (एकवीस) दिवसांच्या आत, कंपनी निबंधक, मुंबई यांना वर नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात त्यांच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाची कारणे सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करू शकते किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठव शकते

घुरबो ट्रॅव्हल्स एलएलपीकरीत सही /-ॲलन व्हिक्टर डीमेलो नियुक्त भागीढार (डीआयएन-०९३८०६५६)

Public Notice

दिनांक ०१/११/२०२५

ठिकाण - मुंबई

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Larsen & Toubro Limited having it's Registered Office at: - L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001.

Registered in the name of the: - Ashok Lakhumal Bhatia Jtly with Lakhumal Jamnadas

Bhatia (Deceased) Following Shareholder/s have been lost by them.					
Sr.	Name of the	Folio	Certificate	Distinctive	Total Number of
No.	Shareholder/s	No.	No.	Number/s	Shares & Face Value
1.	Ashok Lakhumal	11073484	180061	11327868 -	250 Equity Shares
	Bhatia			11328117	in 2/- Paid Up
	Lakhumal Jamnadas				
	Rhatia (Deceased)	1			

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd. Address: Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s Place: Mumbai Ashok Lakhumal Bhatia Date: 01/11/2025 Name of Shareholder.

सचना देण्यात येते की शी. हार्दिक बी. जगदा केंद्र सरकार, कंपनी निबंधक, मुंबई (महाराष्ट्र) यांच्यासमीर आणि शीमती कांताबेन जे. जगदा हे वन र्गिदित दायित्व भागीदारी कायदा. २००८ च्या कलम १३ च्या उपकलम (३) आणि मर्गादित दायित्व भागीदार्र

> मर्यादित दायित्व भागीदारी कायदा, २००८ च्या कलम १३ (३) आणि खाबो ईट्स एलएलपी, नोंदणीकृत कार्यालय : ए-१२, प्लॉट-१०, आरबीआयई मेधवी को ही सो लि. कॉस रोड नं.-२, स्वामी समर्थ नगर, राजप समोर. अंधेरी. मंबई. महाराष्ट्र. इंडिया. ४०००५३.

सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एलएलपी त्यांचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गोवा राज्यात बदलण्याची परवानगी मागत आहे. एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयातील प्रस्तावित बदलामुळे ज्या व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता आहे, ती व्यक्ती या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून २१ (एकवीस) दिवसांच्या आत, कंपनी निबंधक, मुंबई यांना वर नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात न्यांच्या हिताचे स्वरूप आणि विरोधाची कारणे सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करू शकते किंवा रजिस्टर्ड पोस्टाने

> खाबो ईट्स एलएलपीकरीत ॲलन व्हिक्टर डीमेल नियुक्त भागीदार (डीआयएन-०९३८०६५६)

#### **PUBLIC NOTICE**

Notice of Sale of Flat / Plot in Chandan ARC Co-Op. Hsg. Soc. Ltd. This is to notify all concerned members and Legal heirs of Chandan ARC Co-Op. Hsg. Soc. Ltd. that the following flat / plot has been sold:

Flat / Plot Details : Room no. 120, 3rd Floor, B. I. T. Chawl No. 4, Chandanwadi, Mumbai 400002. : City Survey no. 427, Bhuleshwar Division. Flat / Plot Number

Owner's Name (Seller): SUHAS RAMCHANDRA INDULKAR. Buyer's Name : HEMANGINI ANIL MOTIWALA. : 10<sup>th</sup> February' 2023 Sale Date Area / Size : 126 SQ. FT.

In accordance with the rules and regulations of Chandan ARC Co-Op. Hsg. Soc. Ltd., the transfer of the above property has been processed. However, according to the society's procedures, members, Legal Heirs and residents are invited to raise any objections or concerns regarding the sale within 15

Objection Process: Suppose any member of the society has valid reasons or objections to the sale or transfer of the above-mentioned flat/plot. In that case, they are requested to submit their objections in writing to the society office within 15 days from the publication of this notice. All objections should include clear

#### details and supporting documentation. Important Notes:

दिनांक ०१/११/२०२५

ठिकाण – मुंबई

1. Objections will be reviewed by the society's managing committee. 2. After the objection period, and in the absence of valid objections, the sales process will be finalized, and the ownership will be officially transferred to

3. All dues, maintenance charges, or any other liabilities related to the property should have been cleared by the seller before the sale.

For any further clarifications or to submit objections, please contact the society office at 69/71, Shop no.1, Yashwant Chawl, Chandanwadi, Chirabazar, Mumbai – 400002; Contact no. **9820082988**.

# Issued by:

Chandan ARC CO-OP Hsg. Soc. Ltd. Date: 01/11/2025

This notice gives a fair opportunity for anyone to object to the sale and ensures transparency within the society.

(India) Limited अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

युनिट क्र.२०१, २००ए, २०२ व २००बी, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला,

परिशिष्ट ४ (नियम ८(१))

करारनामा दिनांक ३०.०३.२०२२ नुसार **चेंबूर नागरीक सहकारी बँक लि**. यांचे करारनामाधारक म्हणून **ॲझरेक** (इंडिया) लिमिटेड यांचे नोदणीकत कार्यालय सोलिटेअर कोर्पोरेट पार्क, इमारत क्र.२. यनीट क्र.२०१-२०२ . व २००-२०२बी, तळमजला, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ यांनी मुळ सावको यांच्याकडील प्रतिभूत ऋण प्राप्त केले आहेत. **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ (५४/२००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचित कलम १३(१२) अन्वये असलेल्या **दिनांक २४.०५.२०२४** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार**/ ारणकर्ता/जामिनदार – मे. श्रीनिवास मंगल कार्यालयचे मालक श्री. उमेश हरी पवार, श्री. उमेश हरी पवार, <mark>श्री. कैलाश जनार्धन धुमाळ</mark> व <mark>श्री. गौरव विजय खामकर</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्य आत देय रक्कम रू.४,८२,४७,३७६/- (रूपये चार कोटी ब्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तिनशे शहात्त **फक्त)** तसेच त्यावरील पुढील व्याज, खर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित ज्ल्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचित सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम रू.४,८२,४७,३७६/**– (रूपये चार कोटी ब्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार तिनशे** शहात्तन फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत उपरोक्त रकमेवरील करारदराने त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, दंडात्मव

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य ल्या १३ चे उपकल्या (८) ची

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्रीनिवास मंगल कार्यालय म्हणन जात भाडेपडा जमीन, प्लॉट क्र.पी-७. वार्डमधील एम.आय.डी.सी. प्रदेशा जमीन व डमारत. तालका वार्ड. जिल्हा सातारा-४१२८०३. एकण प्लॉट क्षेत्र ५५९५ चौ.मी. व डमारती एकूण बिल्टअप क्षेत्र २६७६.३९१ चौ.मी. येथील जागेचे सर्व भाग व खंड. थ्री. उमेश हरी पवार, मालक श्रीनिवास मंगल कार्यालयचे मालक

उत्तरेस वा त्या दिशेने: एमआयडीसी रोड ४५.० मी. आर/डब्ल्यु; दक्षिणेस वा त्या दिशेने: प्लॉट क्र.पी-१६; **पुर्वेस वा त्या दिशेने:** नाला; **पश्चिमेस वा त्या दिशेने:** एमआयडीसी सर्विस रोड व वाई भोर राज्य

दिनांक: २९.१०.२०२५

(प्राधिकृत अधिकारी) ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

# DURLAX® ड्युरलॅक्स टॉप सर्फेस लिमिटेड

युनिट क्रमांक १६०१ १६ वा मजला सिनर्जी बिझनेस पार्क प्रीमिसेस कोप सोसायटी लिमिटेड, बीएचडी विखानी इंडस्ट्रियल इस्टेट सहकारवाडी ऑफ विश्वेश्वर नगर रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई, गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र, भारत, ४०००६३ वेबसाइट:www.durlax.com ईमेल: info@durlaxindia.com संपर्क: ०२२-६१५६००००

व्हिडिओ कॉन्फरन्स, ई–मतदान, रेकॉर्ड तारीख आणि इतर माहितीद्धारे आयोजित करण्यात येणाऱ्या अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण सभेची सूचना

पचना येथे देण्यात येते की सदस्यांची अतिरिक्त-सामान्य सर्वसाधारण सभा (ईजीएम) ड्यूरलॅक्स टॉप सर्फेस ... लिमिटेड (कंपनी) सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ढपारी १२:30 वा. आयोजित केली जाईल, २८ डिसेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रक क्रमांक १०/२०२२ नुसार, कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या १३ जानेवारी २०२१ च्या पूर्वीच्या परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ४ मे २०२२ आणि २२ सप्टेंबर २०२५ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून ओलखली जाणारी) परिपत्रके एकत्रितपणे वाचली जातात. ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी, ईजीएम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) द्धारे प्रदान केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स (ओसी ) / इतर ऑर्डिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) सुविधेद्धारे आयोजित केली जात आहे.

ईजीएममध्ये इलेक्टॉनिक पद्धतीने सामील होण्याच्या सचना ईजीएमच्या सचनेमध्ये ढिल्या आहेत. वर नमद केलेल्या एमसीए परिपत्रक आणि १३ मे २०२२ रोजीच्या सेबी परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२, १५ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ आणि १२ मे २०२० रोजीच्या परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार; सदस्यांनी कृपया लक्षात ठेवावे की स्पष्टीकरणात्मक विधानासह ईजीएम सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जात आहे, फक्त अशा सदस्यांना ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीच्या . रजिस्ट्रार/डिपॉझिटरी पार्टिंसिपंट (डीपी) कडे नोंदणीकृत आहे. ज्या सदस्यांनी त्यांचा ई–मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी कृपया त्यांच्या डीपी किंवा आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस <u>https://www.</u> bigshareonline.com/ वर नोंदणी करावी.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० अंतर्गत सूचना देण्यात येत आहे की कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ ते सोमवार. २४ नोव्हेंबर २०२५ (ढोन्ही द्वियस समाविष्ट) पर्यंत एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील. कंपनी आपल्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवसायिक बाबींवर मतदान करण्यासाठी एनएसडीएलने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सेवाद्धारे रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करेल. कट ऑफ डेट म्हणजेच सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी डिपॉझिटरीजव्हारे राखल्या जाणाऱ्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये शेअर्स धारण करणारे आणि नोंढवलेले सढस्य ई-व्होटिंगसाठी पात्र असतील. रिमोट ई–व्होटिंग शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२७ रोजी सकाळी ०९.०० वा. सुरू होईल आणि रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वा.संपेल. त्यानंतर ई–व्होटिंग बंद केले जाईल ईजीएम सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारा आणि सदस्य बनणारा आणि कटऑफ तारखेला शेअर्स धारण करणारा कोणताही व्यक्ती evotingnsdl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. किंवा जर एनएसडीएलकडे ई-व्होटिंगसाठी आधीच नोंदणीकृत असेल तर विद्यमान यूजर आयडी

ईजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा फक्त अशा सदस्यांनाच प्रदान केली जाईल जे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहतात आणि त्यांचे मतदान केलेले नाही. स्पष्टीकरणात्मक विधानासह ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइट https://durlax.com/investor/ वर बैठका विभागाखाली, स्टॉक सचेंजच्या वेबसाइट www.nseindia.com वर आणि एनएसडीएलच्या वेबसाइट www.evoting. nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत. सदस्य www evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८००२२४४ ३० वर कॉल करू शकतात किंवा evotingnsdl.co.in वर एनएसडीएलला विनंती पाठवू शकतात.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१ नोव्हेंबर, २०२५ कोमल बिलां कंपनी सचिव

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## जाहिर सूचना

सूचना येथे देण्यात येत आहे की, फ्लॅट क्रमांक २०१, दुसरा मजला, चारकोप शी अरिहंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्रमांक १२३, सेक्टर १, आरएससी – ११, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ बाबत दिनांक १ डिसेंबर १९९३ रोजीचे श्री. सुब्रमण्यम कुमार गोविंद्रमानी यांच्या नावाने जारी केलेले चारकोप शी अरिहंत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या २१ ते २७ (दोन्ही समाविष्ट) क्रमांकाच्या प्रत्येकी ७०/-रुपयांच्या पाच (४) पूर्ण भरलेल्या शेअर्ससाठी शेअर प्रमाणपत्र क्रमांक ४, सदस्य नोंदणी क्रमांक ९ असलेले मूळ शेअर प्रमाणपत्र हरवले आहे आणि ड्रप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी <del>घरण्यासाठीचा अर्ज त्याच पत्त्यावर सोसायटीकडे करण्यात आला आहे</del>.

मोसायटी याद्धारे या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १४ दिवसांच्या आत डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडून दावे आणि आक्षेप मागवत आहे. त्यांच्या ढाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कागढपत्रांच्या प्रती आणि इतर परावे सोसायटीच्या उप-नियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी. सोसायटीला प्राप्त झालेले दावे/आक्षेप, जर असतील तर, नियमांनुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळले जातील. सोसायटीचे उपनियम. जर या कालावधीत कोणतेही दावे/ हरकती प्राप्त झाल्या नाहीत तर सोसायटी इप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यास मोकळी

> चारकोप शी अरिहंत सहकारी गृहनिर्माण सोसायटी लिमिटेडच्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई सही / दिनांक: १.११.२०२५ अध्यक्ष/सचिव

### फॉर्म क्र. URC-२

कंपनी अधिनियम, २०१३ च्या अध्याय XXI च्या भाग I अंतर्गत नोंदणीबाबतची जाहिरात कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ३७४(ल) आणि कंपनी (नोंदणीस अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४(१) नुसार

- १. सूचना दिली जाते की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ३६६ (२) च्या अनुषंगाने, रुनया मेटसोर्स एलएलपी या भागीदारी संस्थेचे कंपनी अधिनियम, २०१३ च्या अध्याय XXI च्या भाग I अंतर्गत शेअर्स मर्यादित कंपनी म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज प्रस्तावित केला जात आहे. हा अर्ज पढील ३० दिवसांच्या आत सेंटल रजिस्टेशन सेंटर (CRC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉपोरेट अफेयर्स (IICA), प्लॉट क्रमांक ६, ७, ८, सेक्टर ५, खचढ मानेसर, जिल्हा गुरगाव (हरियाणा). पिन कोड - १२२०५०, हरियाणा, भारत येथे रजिस्ट्रारकडे सादर केला
- प्रस्तावित कंपनीचे मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
  - र. भारतामध्ये किंवा इतरत्र सर्व प्रकारच्या धातू (फेरस व नॉन-फेरस), शीट मेटल, मिशधातू, फेरो मँगनीज, फेरो क्रोमियम, फेरो फॉस्फरस, फेरो सिलिकॉन इत्यादींचे उत्पादन, प्रक्रिया, आयात, निर्यात, खरेदी-विक्री, पुरवठा, साठवणूक, एजंट, वितरक इत्यादी व्यवसाय करणे. ल. खनिजे, खाणी, खडक, खनिज पदार्थ, धातू, मौल्यवान दगड, कोळसा, चुनखडी, बॉक्साइट, इत्यादींचा शोध घेणे. उत्खनन करणे. प्रक्रिया करेंगे, विक्री, आयात-निर्यात व इतर संबंधित व्यवसाय
  - ल. शासन, स्थानिक संस्था, खाजगी संस्था यांच्याकडून खाणी, खडक, खनिजे मिळवण्यासाठी किंवा जलक्षेत्र मिळवणे.
  - ॲल्युमिनियम होस प्रक्रिया, धातू पुनर्प्राप्ती, कास्ट हाऊस ऑपरेशन्स, स्टील स्लॅग कंडिशनर व शेतीसाठी खत यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांचे उत्पादन व विक्री.
  - व. प्राथमिक व दुय्यम धातू उत्पादकांकडून मिळणाऱ्या उपउत्पादनांचे पुनर्वापर व प्रक्रिया करूने शाश्वतता उपाय प्रदान करणे.
- प्रस्तावित कंपनीचा मसुदा ज्ञापन व लेखांची प्रत 'केंद्रीय नोंदणी केंद्र (CRC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, IMT मानेसर, जिल्हा गुरगाव (हरियाणा), पिन कोड - १२२०५०, हरियाणा, भारत या पत्त्यावर तपासणीसाठी उपलब्ध
- कोणत्याही व्यक्तीस या अर्जाविरोधात हरकत असल्यास त्यांनी ही हरकत लेखी स्वरूपात वरील नोंदणी केंद्राच्या पत्त्यावर व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर २१ दिवसांच्या आत पाठवावी.

दिनांक: ३१ ऑक्टोबर, २०२५

अर्जदाराचे नाव रुनाया मेटसोर्स एलएलपीच्या वतीने नेहा भंडारी नियुक्त भागीदार डीपीआयएनः ०८८१५०९२



# सिटी युनियन बँक लिमिटेड

प्रशासकीय कार्यालयः क्र.२४-बी. गांधी नगर. कंभकोणम-६१२००१

<u>सरफायसी कायदा २००२ अन्वये पुनर्निविदा सूचना व लिलाव विक्री सूचना</u> गरफायसी कायदा, २००२ च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) आणि . तर्गत **सिटी युनियन बँक लिमिटेड**कडे तारण ठेवलेल्या पुढील मालमत्ता बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वा निर्निविदा-सह-जाहिर लिलावामध्ये विक्री केल्या जातील**, दिनांक २२.०४.२०२५** रोजी **रु.१.१८,९२,२९३**) - (रूपये एक कोटी अठरा लाख ब्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव फक्त) आणि दिनांक २३.०४.२०२ ासून आकारले जाणारे पुढील पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडून इतर कोणतीही देणीच्या वसुलीकरित कर्जदार/जामिनदार **क्र.२) मे. हीर एन्टरप्रायझेस, पत्ता: पी-१०, एपीएमसी मार्केट-२, फेज-२ वाशी** नवी मुंबई, ठारे-४००७०३. क्र.२) श्री. निमेश दयालजी भानुशाली, श्री. दयालजी भानुशाली यांच नुलगा, पत्ता: फ्लॅट क्र.१/६, १ला मजला, राजधानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, शिवाजी नगर -ग्रागले इस्टेट, ठाणे–४००६०४. क्र.३) श्रीमती भाविनी निमेश भानुशाली, श्री. निमेश दयालजी भानुशात गंची पत्नी, पत्ता: फ्लॅट क्र.१/६, १ला मजला, राजधानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, शिवार्ज गर. वागले इस्टेट, ठाणे–४००६०४. क्र.४) श्री. दयालजी कल्याणजी भानशाली. पत्ता: फ्लॅट क्र.१ ६, १ला मजला, राजधानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, शिवाजी नगर, वागले इस्टेट, ठाणे ४००६०४. क्र.५) कुमारी वसंथबाला द्यालजी भानुशाली, पत्ता: फ्लॅट क्र.१/६, १ला मजला, राजधान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, शिवाजी नगर, वागले इस्टेट, ठाणे-४००६०४, क्र.६) श्री. दयालर्ज हरिराम गपरा, पत्ता: फ्लॅट क्र.१/६, १ला मजला, राजधानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, शिवार्ज

#### नगर, वागले इस्टेट, ठाणे-४००६०४. आमच्या बँकेकडे तारण ठेवली गेलेली स्थावर मालमत्ता (श्री. दयालजी कल्याणजी भानुशाली व कुमारी वसंथबाला दयालजी भानुशाली यांच्या मालकीची मालमत्ता)

फ्लॅट क्र.६, १ला मजला, राजधानी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., शिवाजी नगर, वागले इस्टेट, ठाणे ४००६०४, क्षेत्रफळ ५३५ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) येथील निवासी मालमत्तेच्या जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: शिव स्मृती कोहौसोलि.; पश्चिम: विशाल कोहौसोलि.; उत्तर: रस्ता. दक्षिण: मोकळे भुखंड.

> राखीव किंमतः रु.७०,००,०००/-(रूपये सत्तर लाख फक्त) पर्नलिलाव तपशील सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-वाशी शाखा,

पुनर्निविदा-सह-लिलाव विक्रीची तारीख २१.११.२०२५ दुकान क्र.१४, २६ व १५, २५, शिवाजी मार्केट, प्लॉट क्र. व ९. सेक्टर-१९डी. वाशी. नवी मंबई. ठाणे-४००७०५ दूरध्वनी क्र.:0२२-२७८३२२४२/२७८३०२४१, पनर्निविवा-सह-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती:

(१) इच्छूक बोलीदारांनी लिलावासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राहून वैयक्तिकरित्या भाग घ्यावा आणि तो/ वतःसाठी बोली लावत असल्याची लेखी घोषणा द्यावी. (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, **सिटी युनियन** बैंक लिमिटेड, मंबई-वाशी शाखा, दकान क्र.१४, २६ व १५, २५, शिवाजी मार्केट, प्लॉट क्र.८ व सेक्टर-१९डी, वाशी, नवी मुंबई, ठाणे-४००७०५ येथून निविदा फॉर्म मिळवू शकतात. (३) इच्छुक बोलीदारांर्न ऱ्यांच्या बोली फक्त मोहोरबंद लिफाफ्यांमध्ये **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि.** यांना संबोधित केलेल्या निविदा फॉर्ममध्ये सादर कराव्यात, तसेच राखीव किमतीच्या १०% च्या इरठे साठी पे ऑर्डर/डिमांड डाफ्ट, निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला द.१२.००वा, किंवा त्यापवीं, सिटी यनियन बँक लि.च्या नावे काढण्यात आले. (४) मालमत्तेची तपासणी आणि इतर तपशीलांसाठी, इच्छुक खरेदीदार **दरध्वनी** क्र.:०२२-२७८३२२४२/२७८३०२४**१, मोबा.क्र.:**९३२३८९४२२२, ८९२५९६४९०८ वर संपर्क करू शकतो. (५) मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वावर विक्री केली जाईल. (६) मोहोरबंद निविदा इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत दु.०१.००वा. उघडल्या जातील. निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला याद्वारे अधिसूचित. जरी सर्वसाधारणपणे विक्री बंद निविदांद्वारे केली जाईल, तरीही अधिकृत अधिकारी, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, बंद निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावू इच्छिणाऱ्या इच्छुक बोलीदारांमध्ये खुली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा कार्यक्रमात, विक्री सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला दिली जाईल. तथापि, विक्री सिटी युनियन बँक लिमिटेडच्या पृष्टीकरणाच्य अधीन आहे. (७) यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्री पूर्ण झाल्यानंतर **ताबडतोब** विक्रीच्या रकमेच्या २५% (इरठेसह भरणा) आणि उर्वरित रक्कम ७५% विक्रीच्या पृष्टीकरणाच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत भरावी . गागेल, असे न केल्यास प्रारंभिक ठेव २५% जप्त केले जाईल. (८) येथे नमूद केलेल्या कालमर्यादत संपूर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच अधिकृत अधिकाऱ्याकडून यशस्वी खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार लागू होणारे शुल्क/लागत, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. वाहतुकीसाठी देय असेल. (१०) यशस्वी बोली लावणाऱ्याने वैधानिक देय (कायदेशीर घर कर, वीज शल्क आणि इतर देय). टीडीएस. जीएसटी जर असेल तर, सरकार, सरकारी उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडन भरावे. (११) प्राधिकत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा विक्री पुढे ढकलण्याचे किवा रद्द करण्याचे सर्व अधिकार असेल. ठिकाणः कुंबाकोणम्, तारीखः ३०.१०.२०२५

नोंद. कार्यालय: १४९. टी.एस.आर. (मोठा) रस्ता. कंबाकोणम. तंजावर जिल्हा. तामिळनाडू-६१२००१. सीआयएन: एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७, दूर.क्र.०४३५-२४०२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६, वेबसाइट: www.cityunionbank.com



# नवी मुंबई महानगरपालिका

## आरोग्य विभाग

निविदा सूचना क्र.-नमुंमपा/आरोग्य/ 24 /2025/व्दितीय मुदतवाढ सूचना **कामाचे नांव :-** सन-2025-2026 व 2026-2027 या दोन वर्षासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांकरीता गृप-3 औषधे खरेदी करणेची निविदा.

अंदाजपत्रकीय रक्कम रु. :- 86043812.00/-

सदर निविदेबाबतची विस्तृत माहिती ई-निविदा (E-Tendering) संगणक प्रणालीच्या <u>https://mahatenders.gov.in</u>या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. इच्छूक निविदाकारांनी याची नोंद घ्यावी. ऑनलाईन निविदा तयार करावयाची अंतिम दिनांक 07.11.2025.

वैदयकिय आरोग्य अधिकारी

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/687/2025

(2:00 pm वाजेपर्यंत)

नवी मुंबई महानगरपालिका

MANAPPURAM HOME मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

NAPPURAM FOME पूर्वीची मन्यस्पास होम फायनात्म प्रा. तिः.
सीआवादाः बुर-५२३अंक्यन२०१०णीएलमी०३९४०९
नौंदर्गाकृत कार्यात्मः १५००९ (वृष्टे) इल्यू (६२८ १८), गण्युम, हाउम, लागा, त्रिष्ट्,, कंग्रळ-६८०५६७
त्विचः मन्युम्य होम फायनात्म लिमिटेड, अन्यता, वृद्धिक, करेते ३ ४५०, एषि, जनाकिया वृद्धिः, अंधी-कुली रोड, अंधी पूर्वं,
मुंबई-४०००९३, महत्यष्ट्रः दुर.क्र.:०२२-६६२१६००, वेबसमईट: www.manappuramhomefin.com

## मागणी सूचना

सामणा सुद्रता

जाअवाँ मणपुम्म होम फवनान्त लि.चे प्राधिकृत अधिकता, आम्व नेंतिणीकृत कार्यालय ४/४७०५ (जुने) डक्ट्यू/६३८ए (नवीन), मणपुम्म
हाऊस, वल्पाइ, विश्वर, केरळ-६८०६७ आणि भारतातील विविध दिकाणी शाखा आहेत (वापुर्व माहोफिन म्हणून संदर्भित) ही केप्पी
कायदा, १९५६ अंतर्गत नोंदर्णीकृत कंपनी आहे आणि सिक्युरीटा इंदेशन अंण्ड रिकन्ट्रव्या आफि फिनालियल अंसेटस् अंण्ड एन्प्रोसीन्ट ऑफ
सिक्युरिटी इंटेस्ट अंकट २००२ च्या कलम २ मधील उम-कलम १) च्या खंड (एम) याउ-खंड (१) (वापुर्व कावदा म्हणून संदर्भित) अर्थाच्या
अतर्गत एफ वित्तीय संस्था आहे सहवाचिता अधिद्याना क्र.पस. औ. ३४६६ (ई) दिनांक १८ दिक्तीयर, २०१५ रोजी भारत सरका, वितीय
संस्था विमाग, वित्त मंत्राव्या आहे सहवाचिता अधिद्याना क्र.पस. अत्र अंग्रहे विनांक १८ दिक्तीयर, २०१५ रोजी भारत सरका, वितीय
संस्था विमाग, वित्त मंत्रात्वा कार्याला खंडिलेट्या संस्था क्र. २ सप्ते मुद्द केल्याप्रमाणे कर्डतर/ सह-कर्डद्रार यांनी महार्गिक्तकडून कर्ज मिळवर्ष
आहे आणि माहोफिन सरफायसी कार्यालांन प्रतिनृत काणको आहे आणि सिक्युरीटी इंटेस्ट (एनफोसीन्ट) रूटस्, २००२ अन्यर्व नेत्रम २
सहवाचिता कारवाच्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केल्व्या अधिकाराचा वापर करून, जारी केल्वी माण्यो खाली मृत्द केल्याप्रमाणे कर्जदर/
सह-कर्जद्रारा। मृत्रचेत स्था स्वर्गत कारवाचा आत पुढील व्यावास एस करण्या अवाहत करणायी प्रसन्त मारितीच्या अदिलेटा कार्याला कर्जदर/
सह-कर्जद्रारा। मृत्रचेत कर्जद्रार सुचन वाजवत्या जाऊ शकल्या नाहित। त्याव्यतिरिक्त खाली दिलेट्या कर्जद्रारांच्या
माहितीच्या उद्देशने, या जाहित सुचनेहा या कर्जद्राराना मृत्रचित केले जात आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ ऋण खाते/शाखा	ज्यावर हित केले आहे याबाबत प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	एनपीए दिनांक	सूचना पाठविण्याची तारीख व थकबाकी रक्कम
٩	रामक्रिभाल रामराज सरोज, सुनिता रामक्रिभाल सरोज, संदीपकुमार राजनाथ सरोज/ पीयु९०पीयुएलओएनएस ०००००५००४३१७/करन्याण	फर्लेट क्र. २०५, क्षेत्रफळ ३२२,०० ची.फु. कर्फेट क्षेत्र, रग मजला, ए विंग, चांगदेव निवास म्हणून ज्ञात इमारत, ज्ञानी प्राप्तचावत क्षेत्र प्रक्र. १९६, पू. पात्रकारले, कालंदी, प्राप्तचावतीच्या मर्यादत, उप-नांदणी जिल्ला आणि तालुका भिवंडी, नांदणी जिल्ला आणि जिल्ला ळणे, महाराष्ट्र-४१३०२, पुर्चः परिस्त, पाय-वा; पहिच्याः मोकळी जागा; नहिष्णाः चलट क्र. २०३; उत्तरः चलट क्र. २०१.	१०.१०.२०२५	१३.१०.२०२५ व <i>ъ.९३७</i> ५९४/ –
मनना प्रदेशन वर नमूट केल्याप्रमाणे कर्जरम् /मद=कर्जरमांना मनना देण्यात आली आहे. त्यांना ही मनना प्रकाशित दाल्यापामन १०				

सूचना, स्वाप्त वर नमुद्द केन्द्राप्तमाणे, कर्जदार/ मह-कर्जदानंता मुचना देणवात आली आहे, त्यांना ही सूचना प्रकाशित हाल्याणसून ६० दिक्षांच्या आत, संबंधित कर्जदार/ मह-कर्जदाराजिनद्ध, वर दर्शीबन्द्याप्राणे एकूण थकवात्रीची रक्षम भरण्याचे आवाहत केले आहे. संबंधित कर्जदार/ सह-कर्जदाराजे एकूण थकवात्रीची साल्याचा कर्जदार अवाराची आवाहत केले आहे. संबंधित केल्द्राप्ताणों मात्राप्ताणे मात्रापती कर्जदार देशांची अधित्याच आवाची अंभराववावाणी करण्यासाठी सरफावयी करतम १३(४) अंगरीत अधित्याम आणि बाखाली वन्नविल्यानी राचानुसात सावाई कर्जप वंधानकार कर्जित, विहित केल्द्राच इत्तर रीतीने यूचनेया संबंधारी पावले देखांची उचलाती आहेत. वाच्या वादा वादा सावाही अधित कर्जाच कर्जपात्री कर्याचाया कर्जपात्री कर्णवाद्या सावाहीय क्षाचे क्षाचार कर्जपात्रीची स्वाप्ता सावाहीय क्षाचार कर्जपात्रीची स्वाप्ता सावाहीय क्षाचार कर्जपात्रीची स्वाप्ता सावाहीय किया या पार्ची सहत्यातीत करण्यासाठी खाजनी कराराय्या तारखेयूची कोणवाही बेळी खांची, शुरूक आणि माहोषित्रद्वारे केलेल्या खर्चासह संपूर्ण देश खब्स महत्यानंतर सदर तारणाची पूर्वता केली जात्र शकते.

जाप नाहारम्द्रार चरात्या खपलार राष्ट्रा ५५ वक्त नरचमारा चर पारणाया हूगा वसा चाठा चरात्रा. लक्षात च्या की सरफायसी कावद्याच्या एस-१३ (१३) वुसात, वुस्हाला चाह्रीर प्रतिष्ठ मालमत्तांचे हस्तांतरण आणि/किंवा किंकी, भाडेपट्ट्यां-किंवा इत कोणल्याही प्रकोर व्यवहार करण्यापासून प्रतिवधित केले आहे. दिनांक: १ नोव्हेंबर, २०२५, ठिकाण: महाराष्ट्र सही/ प्राधिकृत अधिकारी, मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेंट ... सही/– प्राधिकृत अधिकारी, मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

# केनरा बैंक Canara Bank

कॅनरा बँक, मुंबई विक्रोळी पश्चिम (०११७) शाखा संदर्भ: सीबी८३५८/बीआर०११७/१३-२/२७३/२०२५/एटीजे

१. मे. हरे कृष्णा मोटर्स (कर्जदार) पत्ता: दुकान क्र.४, तळमजला, ए विंग, मेयफेअर सोनाटा ग्रीन्स को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., गोदरेज हिरानंदानी लिंकि रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००७५९.

२. श्री. योगेश मानिकचंद मिश्रा (मालक) पत्ता: १२६ संकल्प सोसायटी, आनंदगड पार्कच्या बाजला, विक्रोळी पश्चिम, मंबई-४०००७९,

३. श्रीमती मंजु योगेश मिश्रा (तारणकर्त्या) पत्ता: १२६ संकल्प सोसायटी, आनंदगंड पार्कच्या बाजुला, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००७९.

विषय: सिक्युरीटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा, २००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वेळोवेळी सुधारित मागणी सूचना.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (वापुढे ''कायदा'' म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, मुंबई विक्रोळी पश्चिम (०११७) शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (बापुढे ''प्रतिभूत धनको'' म्हणून संदर्भित) है तुम्हाला बालीलप्रमाणे नोटीस जारी करताते: मे. हरे कृष्णा मोटर्स (कर्जदार), श्री. योगेश मानिकचेंद मिश्रा (मालक) व श्रीमती मंजु योगेश मिश्रा (तारणकरवा) (थापुढे ''कर्जदार'' म्हणून संदर्भित) यांनी थेथे अनुसूची ए मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभृत धनकोंच्या बाजूने प्रतिभृत करारामध्ये प्रवेश

सदर आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तीनुसार कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वचन दिले आहे

असे की, मे. हरे कृष्णा मोटर्स (कर्जदार), श्री. योगेश मानिकचंद मिश्रा (मालक) व श्रीमती मंजु योगेश मिश्रा (तारणकर्त्या) (यापुढे ''कर्जदार'' म्हणून संदर्भित) यांनी रु.५४,७५,०००/- (रुपये चोपन्न लाख पंच्याहत्तर हजार फक्त) आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता जामिनदारांद्वारे प्रतिभुत धनकोंना आलेला सर्व खर्च दायित्व आणि सर्व रक्कम मागणीवर देय देण्याची हमी दिली आहे.

तुम्ही (अनुसूची **बी** मध्ये नमूद केलेली व्यक्ती) प्रतिभूत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे

जबापि, ३०.०९.२०२५ पासून. सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे संचालन आणि आचरण अनियमित झाले आहे. प्रतिभृत मालमतेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभृत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्व रु.५५,८४,३२५.७५ (रुपये पंचावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार तिनशे पंचवीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) ज्याचा तपशील भविष्यातील व्याजदरासह येथे अनुसूची सी मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्यात वरील कराराच्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आर्णि मूळ कर्ज/हप्ते आणि त्यावरील व्याजाची रातफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. दिनांक २३.१०.२०२५ **रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद करा)** रिझर्व्ह

या नोटीसदारे सरक्षित कर्जदार तमच्या निदर्शनास आणन देतो की. कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची रतफेड करण्यात अयशस्वी आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** आत प्रतिभूत कर्जदाराला **अनुसूची सी** मध्ये नमूद केल्यानुसार कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास गणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह 0११७२६११०००३० करिता १२.५०% (१०.५०%+२% दंडात्मक व्याज) प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात.

बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वानुसार

सरक्षित मालमत्तेवरील सरक्षा व्याज CERSAI कडे cersai id-400004871794 आणि cersai नोंटर्ण तारीख-३१.१२.२०१५ रोजी नोंदणीकृत आहे.

कृपया लक्षात घ्या की, तुम्ही प्रतिभूत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्का ह. ५५.८४.३२५.७५ (रुपये पंचावत्र लाख चौऱ्याएँशी हजार तिनशे पंचवीस आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) पढील याज आणि आनुषंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार क केल्याप्रमाणे प्रतिभत धनको कलम १३ च्या उप-कलम (x)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार मर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे: १३(४)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यात अयशस्वी ला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिक

अ) कर्जदार/जामीनदाराच्या सरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे;

ब) सरक्षित मालमत्तेची वसली करण्यासाठी लीज. असाइनमेंट किंवा विक्रीदारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारास कर्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे:

क) परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जेथे कर्जदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल; ड़ ) परंत पढ़े असे की जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेटन करण्यायोग्य असेल, तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या

सुरक्षिततेशी संबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुदी अंतर्गत. प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८ च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तम्हाला हे देखील सचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनसार कर्जदार/जामीनदार प्रतिभत धनकोची . लेखी संमती घेतल्याशिवाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उछुंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंव प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभृत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसुली/उत्पन्नाचा योग्य

मागणीची ही सूचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देय असलेल्या आणि देय रकमेच्य पुढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही. हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत

कोणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे. कृपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च . आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल

आपले विश्वास

उपायांचा अवलंब करू शकतो, म्हणजे

अनुसूची - ए (कर्जदाराने घेतलेल्या रोख सुविधा/आयईएस सुविधेचा तपशील)

अ.क्र.	खाते क्र.	कर्जाचा स्वरूप मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम	
۶.	०११७२६११०००३०	ओव्हरड्राफ्ट	२१.०३.२०२५	<b>₹.५४,७५,000/</b> -	
	एकूण			<b>ক.५४,७५,000/</b> -	
अ <u>नुसुची</u> – बी (प्रतिभूत मालमत्तेचे तपशील)					
अ.क्र.		जंगम/स्थावर		अधिकार धारकाचे नाव	

अ.क्र.	जंगम/स्थावर	अधिकार धारकाचे नाव
₹.	दुकान क्र.४, तळमजला, ए विंग, मेयफेअर सोनाटा ग्रीन्स को-ऑप.हौिसंग	श्री. योगेश मानिकचंद
	सोसायटी लि., गोदरेज हिरानंदानी लिंक रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-	मिश्रा व श्रीमती मंजु
	४०००७९, क्षेत्रफळ सुमारे ७.८७ चौ.मी. कार्पेट क्षेत्र तत्सम ८४.८१ चौ.फु.	योगेश मिश्रा
	कार्पेट क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.२ए/२, गाव घाटकोपर, तालुका कुर्ला,	
	नोंदणी उप-जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई ही जागा श्री. योगेश	
	मानिकचंद मिश्रा व श्रीमती मंजु योगेश मिश्रा यांच्या नावे.	

अनुसुची – सी (तारखेनमार टायित्वाचा तपशील) तारखेनुसार व्याजासह दायित्व

कर्ज खाते व्याज दर रु.५५,८४,३२५.७५ रु.५५,८४,३२५.७५

मुख्य कार्यालय - ए. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोनी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अनि इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), बई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१७६६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - ॲड. भानुदास जगताप आणि एकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeep@gmail.com, msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepp@rediffmail.com.